

श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी,
अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्राच्या विकास
आराखड्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग

शासन निर्णय क्र:-तीर्थवि-२०२५/प्र.क्र. २५८, ई-१२२५६९४/यो-११

बांधकाम भवन, २५ मईबान पथ

फोर्ट, मुंबई ४०० ००१

दिनांक : १८ जुलै, २०२५

- संदर्भ:- १. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र.तीर्थवि-२०२५/ ई-१०१०२६६/यो-११,
दि.१३.०५.२०२५
२.जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे दि.२३.०६.२०२५ रोजीचे पत्र.
३.मा.मंत्रिमंडळाची दि.१७.०७.२०२५ रोजी झालेली बैठक.

प्रस्तावना:-

श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळी अरण ता.माढा जि.सोलापूर येथे दि.०४.०८.२०२४ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते भुमीपूजन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मा.मुख्यमंत्री महोदयांनी श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा तसेच विकास कामांसाठी व भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली होती.

२. ग्राम विकास विभागाच्या दि.१३.०५.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दि.२३.०६.२०२५ रोजीच्या पत्राद्वारे श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्राचा रु.१५०.२३ कोटी रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

३. श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता मंत्रिमंडळाच्या सहमतीनुसार आराखडा, नवीन योजना सुरू करण्याचे व त्यासाठीचा खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता ग्रामविकास विभागांतर्गत “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा” ही नवीन योजना राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .

२. श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्राचा एकूण रु.१५०.२३ कोटी चा विकास आराखडा (भूसंपादनाच्या खर्चासह) याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. या आराखड्याचा खर्च भागविण्यासाठी ग्राम विकास विभागांतर्गत नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र.२ मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे भूसंपादनाकरिता आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१८१५३६०८३९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(का.गो.वळवी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उपमुख्यमंत्री (नगरविकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा. राज्य मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. मा.विरोधी पक्ष नेता, विधान परिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई,
८. सर्व मा.विधानपरिषद/विधानसभा सदस्य,
९. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
- १०.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,
- ११.महालेखापरिक्षक (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१,२, मुंबई/नागपूर,
- १२.महालेखापरिक्षक (लेखापरीक्षण), महाराष्ट्र राज्य-१,२, मुंबई/नागपूर,
- १३.विभागीय आयुक्त, पुणे,
- १४.जिल्हाधिकारी, सोलापूर,
- १५.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर,
१६. जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर,
- १७.जिल्हा नियोजन अधिकारी, सोलापूर,
१८. कार्यासन योजना-११ संग्रहार्थ.